MAYUR FLOORINGS LIMITED

Regd Office: 4 & 5, Near Advani Oeirlicion, LBS Marg, Bhandup (West), Mumbai 400078 Phone No: 022-25968006, 25964268. Email:mayurflooringslimited@rediffmail.com CIN L99999MH1992PLC064993 website: www.mayurfloorings.com

Date: 14.08.2022 Web Upload / Listing Centre

To,

The Assistant Manager,

The Stock Exchange, Mumbai,

Department of Corporate Affairs, Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai – 400001 Email: corp.comm@bseindia.com

Re: Newspaper extract of Audited Standalone Financial Results

for the quarter / period ended 30th June 2022.

Ref: BSE Listing Code No 531221.

Dear Sir,

In connection with above, please find here a copy of the newspaper publication of extract of audited Standalone Financial Results as required under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure requirements) Regulations, 2015 for the quarter / period ended as on 30.06.2022.

Please take the same on records.

Thanking You,

For: Mayur Floorings Limited

Mahavir N Sundrawat

Managing Director

The

DIN: 01928303

Encl: a/a

NEOGEN CHEMICALS LTD.

निओजेन केमिकल्स लिमिटेड

सीआयएन: एल२४२००एमएच१९८९पीएलसी०५०९१९ नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र. १००२, १० वा मजला, देव कॉर्पोरा इमारत, कॅंडबरी कं. समोर, पोखरण रोड क्र. २, खोपट, ठाणे-४००६०१ टेलि. क्र.: +९१ २२ २५४९ ७३०० फॅक्सर: +९१ २२ २५४९ ७३९९ ईमेल: <u>investor@.neogenchem.com</u> वेबसाईट: <u>www.neogenchem.com</u> मंडळाच्या सभेची सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९ आणि ४७ अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा जून ३०, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (अलिप्त आणि एकत्रित) च्यासह सांविधानिक लेखापरिक्षकाचा मर्यादित पनर्विलोकन अहवाल इतर बार्बीसह विचारात, मंजर करण्यासार्ठ व पटलावर घेण्यासाठी शनिवार, ऑगस्ट ६, २०२२ रोजी आयोजित केली आहे:

कंपनीच्या सिक्युरिटीजमधील व्यवहाराकरिता ट्रेडिंग विंडो या सर्व संचालक, पदसिद्ध व्यक्ती किंवा संबंधीत व्यक्ती करिता जुलै १, २०२२ पासून कोड अंतर्गत बंद असेल आणि बंद कालावधी हा जून ३०, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाची घोषणेनंतर ४८ तासांनी संपेल. सदर सूचनेची माहिती कंपनीची वेबसाईट म्हणजेच <u>www.neogenchem.com</u>वर उपलब्ध आहे आणि www.bseindia.com_ आणि www.nseindia.com_ च्या कॉर्पोरेट घोषणा विभागावर उपलब्ध आहे. निओजेन केमिकल्स लिमिटेड करिता

उन्नती कनानी

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी दिनांक: ३० जुलै, २०२२ ठिकाण : ठाणे सभासदत्व क्र. ए३५१३१

जाहीर नोटीस ाव मौजे पायगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे येथील निव स.नं. ९० जुना स.नं. २९९ हि.नं. ३ क्षेत्र है. आर ० ९३ ५० या जमीन मिळळती संदर्भात तमाम जनते

ञ्ळविण्यात येत आहे ते पुढील प्रमाणे, वर कलम् १ मधील जमीन १) भारती पांडरंग लाबाडे : दर्शना रमेश परेड ३) मंजुळा जयवंत लाबडे १ नोमारी पांडुरंग लाबडे ५) शारदा शरद् गवळी ६ श्रभागी सदाम गडग ७) येसबाई मंगल चौधरी सर्व र गलोडी गाव, पो. पाये ता.भिवंडी, जि. ठाणे (पर वहारासाठी) यांच्या निर्विवाद मालकी कब्जार्वा वाटीची असून त्यापैकी है.आर. ०.८०.० एवढी जमीन ळकत वरील व्यक्तीकडून विकत आमचे अशिव

वेऊ इच्छित आहे. रीही सदर मिळकती संदर्भात कोणाही व्यक्ती ांस्थेचा कोणत्याही स्वरूपाच हक्क अधिकार **ः** . हेतसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाचे आत आमच्या मनशांती अपार्टमेंट, पापडी, ता. वसई, जि. पालघर, पिन कोड ४०१ २०७ येथील कार्यालयावर पुराव्यासहित लेखी रकती नोंद्रवाच्यात. सदर मदतीत कोणतीही हरकत न आल्यास सदर मिळकत निर्विवाद आहे असे मानून आमचे अशिल खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण करती ह्याची नोंद घ्यावी. नोएल डाबरे (वकील उच्च न्यायालय)



रामा फॉस्फेटस् लिमिटेड

नोंदणी कार्यालय: ५१/५२, फ्री प्रेस हाकुस, निरमन पॉईंट, मुंबई–४०० ०२१ दूर. क्र.: (९१-२२) २२८३ ३३५५/२२८३ ४१८२ इंमेल: compliance@ramaphosphates.com वेबसाईदः www.ramaphosphates.com कॉर्पोरेट आयर्खेटिफिकेशन क्र.: एल २४ १ १ ० एमएच १९८४पीएलसी० ३३९ १७ नोटीस

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्नायरमेन्टस्) नियमावली, २०१५ आणि नियम २९ सह नियम ४७ च्या अनुरोधाने, ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीचे अलेखापरीक्षित वितिय निकाल इतर गोर्षीबरोबर, विचारात घेण्यासाठी कंपनीच्या संचालकीय मंडळाची बैठक ही मंगळवार. दिनांक ०९ ऑगस्ट. २०२२ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माध्यमांद्वारे घेण्यात येईल.

संबंधित माहिती कंपनीच्या वेबसाइटवर <u>www.ramaphosphates.com</u> आणि www.bseindia.com स्टॉक एक्स्चेंजवर उपलब्ध आहे.

विकाण : मुंबई दिनांक : जुलै ३०, २०२२

♥ MANAPPURAM HOME

मनप्पुरम होम फायनान्स लि. पूर्वीची मनप्पुरम होम फायनान्स प्रा. लि.

सीआयएन : यु६५९२३के१२०१०पीएलसी०३९१७९ मनप्पुरम होम फायनान्स लि. येथे युनिट ३०१-३१५, ३ रा मजला, ए विंग, कनकिया वॉल स्ट्रीट, अधेरी-कुर्ला रोड, अधेरी पूर्व, मुंबई-४०००९३,

संपर्क क.: ०२२-६८१९४०००/०२२-६६२११००० शुद्धीपत्र

सरफैसी ॲक्ट, २००२ अन्वये लिलाव विक्री सूचनेचे (पुढील मत्तेच्या विक्री करीता)

मनप्परम होम फायनान्स लि. यांनी सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये पुढील तारण मत्तेच्या विक्रीकरीता लिलाव सूचना ही **१३ में, २०**२२ दिनांकीत ह्या वृत्तपत्रात प्रकाशित केली होती. पुढील मत्तेची विक्री करीता मनप्प्रम होम फायनान्स लि., दुकान क्र. ०१ व ०२, अशोको इमारत, गोविंद नगर, डॉन बॉस्को चर्चजवळ, जकात नाका (सिम्नल जवळ), आगाशी रोड, विरार पश्चिम, . पीनकोड-४०१३०३ येथे ईअर भरणा, निविदा प्रपत्र सादरीकरणाची अंतिम तारिख, आणि लिलावाची तारिख आणि वेळ **१७/०८/२०२२ रोजी द. ३.००** पर्यंत अशी वाद्धविली आहे.

अ.	कर्जदार, सह-कर्जदार आणि हमीदाराचे	तारण मत्तेचे वर्णन	सुधारित राखीव किंमत	मागील लिलाव
क्र.	नाव/कर्ज खाते क्र. / शाखा		(रु.) आणि इअर	तपशिल
٤.	विजय राजू शेट्टी,	सर्वे क्र.१३४, हिस्साक्र.७, फ्लॅट क्र.१०३, सी विंग,	रु. ७,००,०००/-	१३ -०६-२०२२
	गीता विजय शेट्टी आणि	चंद्रिका पार्क इमारत क्र.३, पाझर तलाव रोड, इंडो	आणि	रोजी द्. ३.००
	राजेश गुलाबी शेट्टी ,	जर्मन कं जवळ, वकीपाडा, निसर्ग रेसिडेन्सीसमोर,	रु. १,७५,०००/-	पर्यंत
	पीयु९०पीयुएलओएनएस०००००५००२४३४/विरार	नांगाव पूर्व, ठाणे-४०१२०८, महाराष्ट्र, इंडिया		

विक्री सूचना आणि निविदा प्रपत्राच्या सर्व इतर अटी आणि शर्ती तशाच राहतील.

दिनांक : ३१/०७/२०२२

Director

प्राधिकत अधिकारी मनप्परम होम फावनान्स लि

जाहीर सूचना

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, कार्यालय क्र.२०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र.- बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल ईस्टेट, ठाणे, महाराष्ट्र- ४००६०४.

. वेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना ही डीएचएफएल रम्यान केलेल्या कर्ज करारानुसार मंजूर केलेल्या गृहकर्ज सुविधेच्या संदर्भात तारणांची सक्तवसुली करण्याच्या संबंधात आयसीआयसीआय बँक लि. (दिवाण हाऊसिंग फायनान्स ले. द्वारे आयसीआयसीआय बँकैकडे कर्ज अभिहस्ताकीत केल्यावर) जारी करण्यात आली होती आणि खालील कर्जदार ज्यांनी तारण धनकोंकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मदल आणि व्याजाचा परतावा करण्यास कसर केलेली आहे आणि कर्ज नॉन परफॉर्मिंग ऑसेटस (एनपीए) म्हणन वर्गीकत करण्यात आले आहे. त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर

सूचना जारी करण्यात आली होती. तथापि ती न बजावता परत आली म्हणून सदर जाहिर सूचनेच्या मार्गाने त्यांना याद्वारे सूचित करण्यात येत आहे.

अ.	कर्जदार/सह-कर्जदार/हमीदाराचे नाव/कर्ज खाते क्रमांक	अंमलबजावणीयोग्य मत्ता/ तारण	सूचना पाठविल्याची	एनपीए
क्र.	(डीएचएफएल जूने एलएएन आणि	मत्तेच्या मिळकतीचा पत्ता	तारीख/ सूचनेच्या	तारीख
	आयसीआयसीआय नवीन एलएएन) आणि पत्ता		तारखेस धकबाकी	
۶.	अजय मानिक दुबले, किरण अजय दुबले- क्युझेडएनएमयु००००५०६४३३३	फ्लॅट क्र. ४०२, ४था मजला, श्री	जुलै ०६, २०२२,	१३/०४/
	(डीएचएफएल जुना एलएएन- ०१३००००३८७८ आणि आयसीआयसीआय नवीन			२०२१
	एलएएन- क्युझेडएनएमयु००००५०६४३३३) आणि खोली क्र. ३४, ४ था मजला,		६,७८,३९५.००/-	
	इमारत क्र. इ/६, बी. एम. सी वसाहत, सायन कोलिवाडा, रेल्वे कॅम्प, मुंबई ४०००३७	४१०२०९		
٦.	घनशाम रामदिन बराई- क्युझेडटीएनइ००००४९९८०८७ (डीएचएफएल जुना	फ्लॅट क्र. १०७, १ला मजला,	जुलै ०६, २०२२,	३१/१०/
	एलएएन- ०४५००००७९२८ आणि आयसीआयसीआय नवीन एलएएन-	आयवीवाय इमारत टाईप-सी, लाबडी		२०१९
		उद्यान, दाहिवली तर्फा वरेदी, सर्वे क्र.	१२,१७,२५८.००/-	
	सोसायटी, गुरूनानक नगर, गुरु गोविंद सिंघ मार्ग, घाटकोपर पश्चिम, मुंबई ४०००८६	८१, हिंसा क्र. १, २, ३, रायगड,		
		a.da ∨9.5.9		

पर्यायी बजावणीकरिता पावले उचलण्यात आली आहेत. वरील कर्जदार आणि/र्किवा त्याचे हमीदार (प्रयोज्य तेथे) यांना सदर सूचना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसार थकबाकी रक्कम अदा करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे कसूर केल्यास सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनन्शियल ऑसेट्स ऑण्ड एन्फोर्समेंट ऑप सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या तरतुर्दी अन्वये पुढील पावले उचलण्यात येतील.

दिनांक: जुलै ३०, २०२२ प्राधिकत अधिकारी ठिकाण: मुंबई आयसीआयसीआय बँक लिमिटेड

MAYUR FLOORINGS LIMITED

रामा फॉस्फेटस लिमिटेडकरिता

भावना दवे

कंपनी सचिव

(CIN L99999MH1992PLC064993) Regd Off : 4/5A, Nr Advani Oeirlicon, LBS Marg, Bhandup (W) Mumbai 400078

Standalone unaudited Financial Results for the quarter/period ended on 30.06.2022

-	·			V-	, , , , , , , , , , , , , , , , , , , ,
Sr.		Quarter	Quarter	Quarter	Previous Year
	Double of the second	Ended as on	Ended as on	Ended as on	Ended as on
No	Particulars	30.06.22	31.03.22	30.06.21	31.03.22
		Unaudited	Unudited	Unaudited	Audited
1	Net Sales / Total Income from Operations	95.2	125.98	82.46	463.01
2	Net Profit / Loss from ordinary activities after				
	finance cost but before exceptional items	1.77	12.36	-12.69	0.28
3	Net Profit for the period before tax				
	(After exceptional items)	1.77	12.36	-12.69	0.28
4	Net Profit after tax and after exceptional items.	1.47	12.36	-12.69	-0.32
5	Paid-up equity share capital	507.12	507.12	507.12	507.12
6	Basic and diluted EPS after Extraordinary				
	items for the period.	0.03	0.25	-0.26	-0.01

The above results is an extract of the unaudited Financial results for the year / quarter ended 30th June, 2022 file with stock exchanges and detailed results are available on company website www.mayurfloorings.com and BSI

website www.bseindia.com The above results were taken on record and approved in the meeting held on 30.07.2022 after review by audit committee

Previous period figures were regrouped, wherever necessary. Since more than 90% of revenue of the Company comes from single segment, segment reporting has not been giver

For & on Behalf of the Board Date: 30.07.2022

Place : Banswara, Rajasthan

मंबर्ड महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एम एम आर डी ए (महाराष्ट्र शासन अंगिकत)

वांद्रे-कुर्ला संकुल,वांद्रे (पू), मुंबई-५१ दूरध्वनी क्रः ९१-०२२-२६५९०००१ फॅक्सः ९१-०२२-२६५९१२६४

ई - मेल : metro.piu@mailmmrda.maharashtra.gov.in वेबसाईट : https://mmrda.maharashtra.gov.in

ई- निविदा सूचना (द्वितीय बोली) कामाचे नाव : MMRDA/04/MMRP/NVA1: - मेट्रो मार्ग-४ व ४ अ (बडाळा - घाटकोपर - मुंलुड - ठाणे -कासारवडवली - गायमुख) "आवाज आणि कंपन विश्लेषण व उपाययोजनेसाठी सल्लागाराची नियुक्ती करणे" (द्वितीय बोली)

कोऱ्या ई-निविदांची किंमत	ई-निविदा डाउनलोड करण्याचा कालावधी पासून पर्यंत		ई-निविदा स्विकारण्याची अंतिम तारीख	कामाचा कालावधी (आठवडे)
क.५००/- +	08.06.2022	06.06.2022	१०.०८.२०२२	८ (आठ)
ਕ ਕਜੇ ਦਾ	(2244 2017)	(2244 जा)	(2244 जा)	भागमा

टिपः ई-निविदा प्रपन्ने, शुध्दीपत्रक व इतर माहिती <u>https://etendermmrda.maharashtra.gov.in</u>. संकेत स्थळावरुन डाऊनलोड करता येईल. ई-निविदा संबंधीत सविस्तर माहिती आणि मदतीसाठी <u>etendersupport@</u> mailmmrda.maharashtra.gov.in या ई-मेल किंवा दूरध्वनी क्र. ०२२-२६५९७४४५ येथे संपर्क साधावा. तसेच **कु. शिवानी पाटील, कार्यकारी अभियंता** यांच्याशों सदर जाहिरातीसंबंधी स्पष्टीकरण आवश्यकता असल्यास दूरध्वनी **क्र.०२२-२४०६३७२९** व ई-मेलः <u>shivani.patil@mailmmrda.maharashtra.gov.in</u> येथे संपर्क

संचालक (कामे) तारीख: ३१/०७/२०२२ मेट्रो प्र.अं.शा स्थळ : मुंबई

बैंक ऑफ़ बड़ोदा Bank of Baroda

झोनल स्ट्रेस्ड ॲसेट रिकव्हरी शाखा : मेहेर चेंबर, तळ मजला, डॉ. सुंदरलाल बेहल मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१. दुरध्वनी : ०२२-४३६८३८०७, ४३६८३८०८, ईमेल : armbom@bankofbaroda.co.in

स्थावर आणि जंगम मिळकतींच्या विक्रीसाठी विक्री सूचना परिशिष्ट IV-ए आणि ॥-ए [नियम ८(६)) आणि ६(२) च्या तरतुर्दी]

सिक्युरिटी इंटोस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) व ६(२) च्या तरत्ती सहवाचता सिक्युरिटायञ्जेशन ॲन्ड रिकंस्टुक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सुचना.

याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सुचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकर्त तारण धनकोंक्य प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या खालील नमूद तारण खात्यामधील तारण धनकोंच्या प्रस्कात्र अशि अशहे '', ''जे काही आहे तेथे आहे' 'आणि विनाअंवलब तत्वाने विकण्यात येणार आहे. कर्जदार/हमीदार/तारण मत्ता/राखीव किंमत/ई-लिलावाची तारीख आणि वेळ, इअर आणि बोली वाढविण्याची रक्कम खाली नमूद केली आहे.

. कर्जदार/हमीदाराचे नाव . आणि पत्ता	स्थावर मिळकतीचे वर्णन सह काही असल्यास ज्ञात बोजा	एकूण थकबाकी		 (१) राखीव किंमत व (२) मिळकतीची इअर रक्कम (३) बोली बाढविण्याची रक्कम 	कब्जाची स्थिती (अन्वयीक) प्रत्यक्ष)	निरिक्षणाची	अ. क्र.	कर्जदार/हमीदाराचे नाव आणि पत्ता	स्थावर मिळकतीचे वर्णन सह काही असल्यास ज्ञात बोजा	एकूण थकबाकी		(१) राखीव किंमत व (२) मिळकतीची इअर रक्कम (३) बोली वाढविण्याची रक्कम	कब्जाची स्थिती (अन्वयीक/ प्रत्यक्ष)	मिळकतीच्य निरिक्षणार्च तारीख आणि वेळ						
मे. मिराह रिॲल्टर्स प्रा. लि. (कजंदार) (पूर्वी मे. ट्रिंकल रिॲल्टर्स प्रा. लि अशी ज्ञात) नींद कार्यालय : २०८, पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेट, सनमिल कंपाऊंड, लोअर परेल (प) मुंबई - ४०००१३. कॉपींट कार्यालय : ३१७, पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेट, सनमिल कंपाऊंड, लोअर परेल (प) मुंबई - ४०००१३. १. श्री. ओमप्रकाश वी. गोएंका (संचालक आणि हमीदार) १. श्री. गौरव ओ. गोएंका (संचालक आणि हमीदार) गडणार - फ्लंट क्र. १०१, ए विंग, १० वा मजला, 'तोमरसेट हाऊस' त्यावजी बाग सीएकएसएल, मलबार नि कंबाला हिल विभाग, वार्डन रोड लगत, भुलामाई देसाई रोड, मुंबई - ४०००२६. ३. श्री. प्रकाश उतेकर (संचालक) ग्रहणार - २०८, पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेट, सनमिल कंपाऊंड,	घाटकोपर पश्चिम मुंबई ४०००८६, करारानुसार बिल्टअप	एकूण थकबाकी – ह. ९,०५,२४,३१३/– अधिक ०५.०२.२०१६ रोजी पासून व्याज आणि परिव्यय. वजा वसुली तारखेपर्यंत	२४.०८.२०२२ दु.१४०० ते सायं.१८००	१) ह. ९५३.०० लाख २) ह. ९५.३० लाख ३) ह. १.०० लाख	प्रत्यक्ष कब्जा	1	रु. ९५.३० लाख कब्जा	कब्जा स		द मे. आरती ट्रेडर्स (कर्जदार) श्री. सुरेश लचमनदास केशवानी (मालक) ए) प्लॉट क्र. सी-१, सन्हें क्र. १९६ हिस्सा क्र. (भाग), पैकी, राजेश्वरी कंपाऊंड, रेडियम डाईंग सम सोनाली गाव, मुंबई नाशिक हायवे भिवंडी, ठाणे बी) हर्षवर्धन अपार्टमेंट खालचा मजला, बालाजीजव मंदिर, शिव गंगा नगर, अंबरनाथ (पूर्व) ४२१ ५०१ सी) दुकान क्र. १८३५/२०, सुयेलाल बाजार बाज से३८, उल्हासनगर-४२१००५ डी) ३६८, गोवर्धन गृद्धी, एम.जे मार्केट, कृष्णा चं		१(पी)), राजश्री कंपाऊंड, झिल रेनबेअर कंपनी समोर, सर्वहें क्र. १९६, हिस्सा क्र. ३(पी), सोनाळे - बापगाव रोड, गाव सोनाळे भिवंडी ठाणे ४२१३०२ चे ते सर्व भाग आणि विभाग. खालीलप्रमाणे सीमाबद्धः पूर्वः लक्ष्मी इडस्ट्रिज पश्चिम: स्स्ता	एकूण थकबाकी रु. ८६५०३३९१.३० १७.०५.२०२१ रोजी प्रमाणे अधिक १८.०५.२०२१ रोजीपासूनचे पुढील व्याज वजा तारखेपर्यंत वसूली	२४.०८.२०२२ दु. १४०० ते सायं. १८००		सांकेतिक कब्जा	१२.०८.२०६ दु. ०१.००६ सार्य. ४.००			
लोअर परेल (प) मुंबई - ४०००१३. ४. श्री. वंकटसम्न नटराजन (संचालक) राहणार - २०८, पार्वाती इंडस्ट्रीयल इस्ट्रेट, सनमिल बंमाऊंड, लोअर परेल (प) मुंबई - ४०००१३. ५. मे. द्विकल एन्ट्रायरो -टेक प्रा. लि. (कॉपोरेट हमीदार) मे. हाई प्रा. कंड एंटरप्रायड्रोस लिमिटेड (कर्जदार) कार्यालय क्र. २, ओम हीरा पत्रा माल, २रा मजला, ओशिवरा, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००५३, महाराष्ट्र श्री. संदीप अरोरा (संचालक आणि हमीदार), बी-९०७, ९वा मजला, न्हिस्पेरिंग हाईटस् माईडस्पेस कॉम्प्लेक्स, लिकिंग रोड, मालाड (प), मुंबई - ४०००६४ महाराष्ट्र	नोंदणीकृत जिल्हा पुणे उप रजिस्ट्रार, हवेली क. १ ते २७ मधील आणि पुणे महानगरपालिकेच्या हदीमधील आणि पुणे शहर, पुणे-४११ ००२, तालुका हवेली, जिल्हा पुणेच्या लक्ष्मी रोंड, बुधवार पेठ येथील लक्ष्मी चेंबर्स नावाच्या उभ्या बिल्डिंगीच्या स्वा भाग आणि विभाग मिळकत धारक सी.टी.एस. क. ८४०(जुना सीटीएस क. ५९७), क्षेत्र मोजमापित अंदाजे ११८.४ ची.मीटर्स	एकुण थकबाकी – ह. १०६,२२,४४,५९४/– अधिक ३०.०६.२०२१ रोजी पासून व्याज आणि	२४.०८.२०२२ दु.१४०० ते सायं.१८००	१) रु. १५४०.०० लाख २) रु. १५४.०० लाख ३) रु. १.०० लाख	प्रत्यक्ष कब्जा	०८.०८.२०२२ स. ११:०० ते दु. ०१:००		श्री. कमल सुरेश केशवानी (हमीदार) सौ. कृष्णा सुरेश केशवानी (हमीदार) पलॅट क्र. ४०२, ४था मजला मार्टिना रेजिजेन्सी डे क्लासेस समोर, कुली कॅम्प रोड कालीमाता मंदिराजवळ उल्हासनगर- ०५	२) सुरेशलाल लच्छमदास यांच्या नावे उभारित खोली क्र. २०, बरॅक क्र. १८३५, सेक्शन ३८, झुलेलाल बाजार जवळ, शांती प्रकाश आश्रम रोड, उत्हासनगर, ठाणे ४२१००५ येथील ५२४ ची. फू. चे बिल्ट अप क्षेत्र असलेसे तळ मजल्यावर स्थित एकूण ५४२ ची. फू. चे बिल्ट अप क्षेत्र असलेले २ शॉप्स आणि त्याच इमारतीत रूचा मजल्यावर स्थित ५२४ ची. फू. चे बिल्ट अप क्षेत्र असलेले गोडाऊन चे ते सर्व भाग आणि विभाग. मिळकत खालीलप्रमाणे सीमाबद्ध आहे: पूर्व: बरॅक क्र. १८४० पश्चिम: रस्ता उत्तर: शॉप क्र. ९९ दक्षिण: रस्ता		२४.०८.२०२२ दु. १४०० ते सायं. १८००	१) ह. १९१. २५ लाख २) ह. १९. १३ लाख ३) ह. १.०० लाख	सांकेतिक कब्जा	१२.०८.२० दु. ०१.०० सायं. ४.०						
शी. चिंतन अरविंद कपाडिया (हमीदार आणि माजी संचालक) बी-१८, दामोदर भवन, व्ही.पी. रोड, विलेपालें (प), मुंबई -४०००५६, महाराष्ट्र श्री. जिवन जे कदम (हमीदार) ३१० जी, लक्ष्मी रेंबर, लक्ष्मी रोड, बुधवार पेठ, सिटी पोस्ट ऑफिस समोर, पुणे- ४१९००२ महाराष्ट्र. मोबा.: ९९२०४४९७७ कॉपोरट हमीदार: पिक्चर थॉटम् प्रायव्हेट लिमिटेड, सोम हिरा पत्रा मॉल, र्रा मजला, ओशिवरा पोलिस स्टेशन मागे, अंथेरी (प.), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. हाई ग्राऊंड प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड २ हिरा पत्रा मॉल, ररा मजला, ओशिवरा पोलिस स्टेशन मागे, अंथेरी (प.), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. डेबटोन कॉपोरेट अंडव्हायझरी प्रायव्हेट लिमिटेड ४०४, ४था मजला, कावेरी कॉम्प्लेबस, हॉलीडे इन मागे, जमत्राथ मंदिर रोड, साकीनाका, मुंबई-४०००७२, महाराष्ट्र.	म्हणर्जेच संलग्नित १२७४.२८ चौ.मी. आणि सी.टी.एस. क्र. ३१० बी (जुना सीटीएस क्र. २८०), क्षेत्र मोजमापित अंदाजे १८८४ चौ.मीटर्स म्हणजेच संलग्नित १९७.९७ चौ.फूट आणि त्यावरील बांधकामित बेसमेंट क्षेत्र मोजमापित अंदाजे १४४० चौ.फूट संलग्नित १०५.९४ चौ.मीटर्स आणि तळमजला क्षेत्र मोजमापित अंदाजे १४०० चौ.फूट संलग्नित १०५.९४ चौ.मीटर्स आणि पहेल्या मजला क्षेत्र मोजमापित अंदाजे १४७५ चौ.फूट संलग्नित १३०.०८ चौ.मीटर्स आणि दुसरा मजला क्षेत्र मोजमापित अंदाजे १४१.५५ चौ.मीटर्स आणि तिसरा मजला क्षेत्र मोजमापित अंदाजे १२१० चौ.फूट संलग्नित ११२.४५ चौ.मीटर्स आणि तिसरा मजला क्षेत्र मोजमापित अंदाजे १२१० चौ.फूट संलग्नित ११० चौ.था स्वर्ण चौथा	तारखेपर्यंत	व्यय. वजा वसुली	तारखेपर्यंत							टेक्सटाईल मिल्स इंडिया प्रा. लि. म्हणून ओळखले जाणारे) (कजंदार) जय हिंद इस्टेट, इमारत क्र. १-बी, ३रा मजला, फ्लॉट क्र. ६, डॉ. ए. एम. रोड मुलेखर, मुंबई ४००००२ श्री. कैलाश चंद बंसल (संचालक / हमीदार) सी. शशी बंसल (संचालक / हमीदार) जय हिंद इस्टेट, इमारत क्र. १-बी, ३रा मजला, फ्लॉट क्र. ६, डॉ. ए.एम. रोड मुलेखर, मुंबई ४००००२ आणि	पलॅट क्र. ९०४, ९वा मजला, इमारत क्र. २, समर ट्रिनिटी टॉवर, नवीन प्रभादेवी रोड, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०००१५ येथे स्थित निवासी मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग मोजमापित एकूण चर्टई क्षेत्र १४६७ चौ फू आणि एकूण बिल्ट अप क्षेत्र १७६० चौ. फू. मिळकतीचे मालक श्री. कैलाश चंद बन्सल आणि श्रीम. शशी के बन्सल (संयुक्त मालकी) आहेत. सदर मिळकत ही गृह कर्जाकरिता प्राथमिक तारण आणि इतर दोन व्यावसायिक म्हणजेंच मे. माँ कमला मिल्स प्रा लि (पूर्वी मे. स्कार्लेट टेक्स्टाईल मिल्स इंडिया प्रा. लि. असे ज्ञात) आणि मे. विधी बीव्ह वर्क्स इं. यांच्याकरिता सांपार्थिक तारण म्हणून विस्तारित आहे. सदर मिळकत खालीलप्रमाणे सीमाबद्ध आहे: उत्तर: जेए राहुल मार्ग दक्षिण: हस्तमजी क्राऊन बिल्डिंग पूर्व: निवासी इमारत पश्चिम: नवीन प्रभादेवी रोड	एक्एण थकबाकी रु. ८४९६९६२९.२५ ३०.०४.२०२१ रोजीप्रमाणे अधिक ०१.०६.२०२१ पास्न पुढील व्याज बजा तारखेग्यैत बसूली	२४.०८.२०२२ दु. १४०० ते सायं. १८००	१) रु. ६०४.०४ लाख २) रु. ६०.४० लाख ३) रु. १.०० लाख	सांकेतिक कब्जा	१२.०८.२० दु. ०१.०० सायं. ४.०			
	बंकेला ज्ञात भार: शून्य २) मे. डेबटोन कॉर्पोरेट एडव्हायबरी प्रा. लि. मधील मुंबई शहराच्या नॉदणीकृत जिल्हा आणि उप जिल्ह्यामधील परेल, भोईवाडा आणि शिवडी विभागाच्या जिमन धारक कंडास्ट्रल सव्हें क्र. ५/२००९ (भाग) आणि कंडास्ट्रल सव्हें क्र. २१० (भाग) वर बांधकामित चायना मिल कंपाऊंड, ठोकसी जिबराज रोड, परेल-शिवडी, मुंबई-४०० ०१५ येथे स्थित पोडियम वरील तीन कार पार्किंग क्षेत्र ए) पोडियम अंतर्गत पी-२५५-ए, बी) पोडियम			१) ह. २२५,०० लाख ० ते १) ह. २२,५० लाख ८०० ३) ह. १,०० लाख	कब्जा स	१२.०८.२०२२ स. ११:०० ते दु. ०१:००	٤	क्र. ६, डॉ. ए.एम. रोड, भुलेश्वर, मुंबई ४००००२ श्री. कैलाश चंद बन्सल (प्रोप्रायटर आणि हमीदार) श्रीम. शशी बन्सल (हमीदार)	श्री. कैलाह लिलत किशोर बन्सल यांच्या नावामधील १-बी, जय हिंद बिल्डिंग क्र. १, ३रा मजला, फ्लॉट क्र. ६, डॉ. ए. एम. रोड भुलेरबर, मुंबई ४००००२, मोजमापित २७२ ची.फूट (बीयुए) येथे स्थित कमर्शियल वापरासाठी रहिवासी सिळकतीचे सर्व ते भाग आणि कीमाग. मिळकत खालीलप्रमाणे सिमाबद्धः उत्तरः वय हिंद इस्टेट बिल्डिंग क्र. २ सीएचएसएल., दक्षिणः खाऊ गद्धी, पूर्वः डॉ. एएम रोड, पश्चिमः देना बँक (आता बँक ऑफ बडोदा).	रु. ३४५४९२२१.९६	२४.०८.२०२२ दु. १४०० ते सायं. १८००	१) ह. ७३.४४ लाख २) ह. ७.३५ लाख ३) ह. १.०० लाख	सांकेतिक कब्जा	१२.०८.२० दु. ०१.०० सायं. ४.०						
	वरील ओ-७१ आणि पोडियम वरील ओ-७२ च्यासह दोस्ती फ्लॉमिंगोज अशा जात रहिवासी कॉम्प्लेक्स मधील स्काय फ्लामा (दोस्ती फ्लॉमिंगोज) को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड अशा जात सोसायटी आणि स्काय फ्लामा अशा जात बिल्डिंगोच्या बी विंग मधील २१च्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २१०७, मोजमापित अंदाजे ६८८ चौरस फूट (चर्ट्ड क्षेत्र) संलग्नित ६३.९४ चौरस मीटर्स. बँकेला जात भार: शून्य								9	मे. द्विन्स स्टील इंडिया (प्रोप्रायटर -श्रीम. भावना भरत शाह) दुकान क्र९, १४२/एफ, लालभाव हवेली, सर्वोदय नगर समीर, भुलेबर, मुंबई-४०००२२ ब्लॉक क्र १३, प्लॉट क्र९८ बाळकृष्ण निवास, गांघी मार्केट जवळ, तायन पश्चिम, मुंबई-४०००२२ मे. विशाला स्टील सेंटर (हमीदार) प्रोप्रा: श्री. भरत रमणिकलाल शाह	मे. त्रिशान स्टील सेंटर शी संबंधित गाव नारिंगी, पंच पायरी जिवदानी मंदिर रोड, विरार पूर्व, तालुका-वसई, जि. पालधर (पूर्वी जि. ठाणे) येथे वसलेल्या, असलेल्या आणि स्थित एनए जिमने शारक सर्लें क्र. १८७ (जुना सर्लें क्र. ४२), हिस्सा क्र. १२ (भाग), मोजमापित ६०७०.३० ची.मी. मध्ये बांधकामित विरार इंडस्ट्रियल इस्टेट अशा ज्ञात बिल्डिंगीमधील रन्या मजल्यावरील इंडस्ट्रियल युनिट क्र. २०१, २०२ आणि २०३, मोजमापित ३६९४ ची.फट. म्हणजेच ३४३.१८ ची.मी.	प्रस् सर् ४,५१,७३,५३०.१६ ह. अधिक स्त ०१.१०.२०१८ या रोजीपासूनचे पुढील	२४.०८.२०२२ दु. १४०० ते सायं. १८००	१) ह. १६३.०० लाख २) ह. १६.३० लाख ३) ह. १.०० लाख	प्रत्यक्ष कब्जा	१२.०८.२ दु. ०१.०० सायं. ४.				
मे. व्हायब्रंट टेक्टाईल्स एलएलपी नॉदणीकृत आणि कांपीरेट ऑफिस: हि.क्र. १०७९, गाळा क्र. १ आणि २, तळमजला, यश कांप्य्तेक्स, लोणंद गाव, भिवडी- ४२१३०२, महा. विस्त्त पंकज दोधीया ८०१ए, आराध्या टॉवर, पाईपलाईन रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई - ४०००७७, महाराष्ट्र सी. भावना पंकज दोधीया ८०१ए, आराध्या टॉवर, पाईपलाईन रोड, घाटकोपर (पूर्व),	गाळा क्र. १ आणि २, समाविष्ट प्लान्ट आणि मशिनरी स्थित येथे यश कॉम्प्लेक्स, हि. क्र. १०७९, राजलक्ष्मी हायटेक टेक्टाईल एकं समोर, गाव लोणंद, मुंबई नाशिक हायदे, भिवंडी, जि. ठाणे, महाराष्ट्र ४२१ ३०२ च्या समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. मोजमापित ३४७५ ची.फू. बंकेला ज्ञात भार: शून्य	एकूण थकबाकी रु. ३.१७ कोटी अधिक ३१.१२.२०२० रोजीपासूनचे पुढील न लावलेले व्याज वजा तारखेपर्यंत वसूली	२४.०८.२०२२ दु. १४०० ते सायं. १८००	?) ह. १२०.०० लाख २) ह. १२.०० लाख ३) ह. १.०० लाख	प्रत्यक्ष कब्जा	११.०८.२०२२ स. ११:०० ते दु. ०१:००	१०	फॅक्टरी महेश कैलाश पाटील ग्राउंड एचडीआयएल जबळ, चंद्रशेखर रोड, बिरार पूर्व, मुंबई-४०१३०३ मे. त्रिवेणी इंडस्ट्रीज प्रोप्ना: श्रीम. भावना भरत शाह फॅक्टरी महेश कैलाश पाटील ग्राउंड एचडीआयएल जबळ, चंद्रशेखर रोड, बिरार पूर्व, मुंबई-४०१३०३	(बिल्टअप क्षेत्र) आणि मोकळा टेरेस मोजमापित ४४३२.५० जी.म. । जी.फूट म्हणजेच ४११.७८ ची.मी. मिळकत खालीलप्रमाणे सिमाबद्धः उत्तरेसः ओपन प्लॉट दक्षिणः जिवदानी रोड, पूर्वेसः जिवदानी मंदिर, पश्चिमः गजानन बिल्डिंग. बँकेला ज्ञात भारः शूर्य. कमर्शिअल इमारतीचे सर्व ते भाग आणि विभाग ऑफिस परिसर	तारखेपर्यंत वसूली एक्ण थकवाकी	28.06.2022	१) रु. ७६ १.७६ लाख	सांकेतिक	₹ ₹. ०८. ₹						
मुंबई - ४०००७७, महाराष्ट्र मे. डॉ. डट्सन लॅड्स लि. (कर्जदार) (याआधी मे. अंजनेता लाईफकेअर लि. नावे ज्ञात) हमीदार : श्री. कनन काशी विश्वनाथ विश्वम, ६/बी, पोस्टल कॉलनी, चेंब्र, मुंबई ७१ मे. असदा लाईफ केअर लि. (याआधी फाईनव्हेंचर कॅपिटल लिमिटेड नावे ज्ञात) प्लॉट क्र. ३४, पोस्टल कॉलनी, चेंब्र, मुंबई ७१ मे. प्रोफाला बायोलॉजिक्स प्रा. लि. डक्ल्यु ९१(डी), उक्ल्यु-९२ (डी) आणि डक्ल्यु-९३ (डी), एमआयडीसी, तळोजा, रायगड जिल्हा	मे. अंबनेता लाईफकेअर लि. यांच्या नावे महाराष्ट्रच्या राज्यामध्ये ग्रामपंचायत पिरंगुट, तालूका आणि नॉदणीकृत उपिबत्हा मुळशी , जिल्हा आणि नौदणीकृत जिल्हा पुणे च्या हदीत आणि गट क. ९४), गट क्र. ९४), गट क्र. ९२२ आणि गट क्र. १२०), गाव पिरंगुट, जमीन क्षेत्र ६४७५ ची.मीटर्स वंकेला ज्ञात भारः शून्य	₹.	दु. १४०० ते सायं. १८००	१) ह. ८२५.०० लाख २) ह. ८२.५० लाख ३) ह. १.०० लाख	प्रत्यक्ष कब्जा	ज्ञा दु. ०१.०० ते सायं. ४.००		दु. ०१.०० ते		दु. ०१.०० ते		दु. ०१.०० ते		पंपाच्या मागे बिझनेस बाय समोर, सिनोमॅक्स, अंधेरी - कुर्ला रोड लगत, प्रकाशवाडी, अंधेरी (पू) मुंबई - ४०००६९ संचालक आणि हमीदार श्री. सुदीप कुमार साहा पर्लट क्र. २०३, विंग-बी, २रा मजला, ओबेरॉय स्प्लेंडर, जोमेश्वरी विक्रोळी लिंक रोड, जोमेश्वरी पूर्व, मुंबई-४०००६० संचालक : स्व. श्री. हर्ष रजनीकांत शाह ३४/बी,	दक्षिणेला किंवा त्यादिशेने: धारावी मेन रोड मे. गोल्ड फिल्ड लेदर वर्क यांच्या नावे मिळकत	रु. ५,७८,६३,९३९.९८ अधिक ०१.०४.२०२१ रोजीपासूनचे पुढील व्याज वजा तारखेपर्यंत वसूली	दु. १४०० ते सायं. १८००	२) ह. ७६.१८ लाख ३) ह. १.०० लाख	ক ং জা	स. ११:० दु. ०१:
मे. जय भारत गुणी कंपनी कार्यालय पत्ताः ६१/ए, डॉ. आत्माराम मर्चंट रोड, मुलेश्वर, मुंबई-४००००२. युनिट पत्ताः सब्दें क्र. २४६/३/१/२, श्री हरी इंडस्ट्रियल इस्टेट, गाव- दादरा आणि नगर हवेली (यु.टी.) i) श्री प्रफुल जे. शहा (भागीदार) ii) श्री ललित एन व्होरा (भागीदार) iii) श्री ललित एन व्होरा (भागीदार) iiii) सी. मुक्ता जे. व्होरा (भागीदार) पलंट क्र. ४७, सागर महल, ६५, वाळकेश्वर रोड, मुंबई-४००००६ iv) पल्लवी प्रफुल व्होरा (हमीदार) पलंट क्र. ४७, सागर महल, ६५, वाळके रोड, मुंबई-४००००६	रोड, मुंबई ४००००६ वर रहिवासीत फ्लॅट क्र. ४७, ६ वा	अधिक १०.०२.२०११ पासून		?) ह. ४६५.५० लाख ?) ह. ४६.५५ लाख ३) ह. १.०० लाख	सांकेतिक कब्जा	१२.०८.२०२२ स. ११:०० ते दु. ०१:००		सारनाथ बिल्डिंग, सोफिया कॉलेज लेन ब्रीच कॅंडी, मुंबई-४०००२६ श्री. मीत हर्ष शहा (हमीदार) (कै. हर्ष रजनीकांत शाह यांचे कायदेशीर वारस) श्री. जुश हर्ष रजनीकांत शाह यांचे कायदेशीर वारस) श्री. जुश हर्ष रजनीकांत शाह यांचे कायदेशीर वारस) सी. हेमलता हर्ष शाह (के. हर्ष रजनीकांत शाह यांच्या कायदेशीर वारस) २४/बी, सारनाथ बिल्डिंग, सोकिया किंज लेन ब्रीच कंंडी, मुंबई-४०००२६ मे. गोल्ड फिल्ड लेदर वक्सं (हमीदार) ८२-एच, काला किंद्रा, गोल्ड फिल्ड कंपाउंड सायन धारावी मेन रोड, सायन, मुंबई-४०००१७	बकला ज्ञात भारः शून्य											

धारावी मेन रोड, सायन, मुंबई-४०००१७ विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://ibapi.in मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. एमएसटीसी हेल्पडेस्क क्र. ०३३-२३४०००२९, ०३३-३४०००२९, ०३३-३४०००२०, ०३३-३४००० ७३८९९३७९८६/८१९७२३०९*०७*/९८३३००८७८७ वर प्राधिकृत अधिकाऱ्यांना <mark>सुद्धा संपर्क करू</mark> शकतात.

दिनांकः ३०.०७.२०२२ ठिकाणः मुंबई

प्राधिकृत अधिकारी

केनरा बैंक Canara Bank

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitization an Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable properties mortgaged / charged to the Secured Creditor, the SYMBOLIC POSSESSION of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank, will be sold on "As is where is", "As is what is asis on 07.09.2022 for recovery of ₹ 9,84,68,572/- (Rs. Nine Crores Eighty Four Lac Sixty Eight Thousand Five Hundred Séventy Two Only) (as on 30.06.2022 plus further interest and charges from 01.07.2022) due to the ARM II Branch of Canara Bank from M/s. Trendsetters, Address: 117/118, Bharat Industrial Estate, Tokershi Jivra

Sr. No.	Description of the Property	Reserve Price (in₹)	Earnest Money Deposit (in ₹)			
1	Industrial Gala No. 117, 1st Floor, Building Name 'Bharat Industrial Estate' Prakash Industrial Premises Co-op. Society Limited, C. S. No. 207 of Parel Sewri Dvision, Tokersay Jivraj Road, Near Ashok Garden & Dosti Flaminigo,Sewri (West), Mumbai-400 015 (933.69 sq. ft.) owned by M/s. Trendsetters		₹15,80,000/-			
2	Industrial Gala No. G-16, Ground Floor, Building Name 'Bharat Industrial Estate' Prakash Industrial Premises Coop Society Limited C. S. No. 207 of Paral Sewri					
3	Industrial Gala No 220, 2 nd Floor, Building Name 'Bharat Industrial Estate' Prakash Industrial Premises Co-op. Society Limited, C. S. No. 207 of Parel Sewri Dvision, Tokersay Jivraj Road, Near Ashok Garden & Dosti Flamingo, Sewri (West), Mumbai-400 015 (1069 sq. ft.) owned by M/s. Trendsetters		₹17,20,000/-			
	Industrial Gala No. 221, 2 ND Floor, Building Name 'Bharat Industrial Estate', Prakash Industrial Premises Co-op. Society Limited, C. S. No. 207 of Parel Sewri Dvision, Tokersay Jivraj Road, Near Ashok Garden & Dosti Flamingo, Sewri (West), Mumbai-400 015 (951 sq. ft.) owned by M/s. Trendsetters.	₹ 1.51.00.000/-	₹15,10,000/-			

For detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provide n Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Mr. Paritosh Kuma Chief Manager, Canara Bank, ARM II Branch, Mumbai (Ph. No.: (022) 22651128 29 / Mob. No. 8828328297) or Mr. Smit Jaiswal, Manager, (Mob No.: 7223002272 e-mail id: cb6289@canarabank.com during office hours on any working day or th service provider M/s. C1 India Pvt. Ltd., Udyog Vihar, Phase-2, Gulf Petrocher Building, Building No. 301, Gurgaon, Haryana. Pin-122015, Contact Person:- Mi Haresh Gowda Mob. No. 9594597555 (Contact No. +911244302020 / 21 / 22 / 23 / 24 support@bankeauctions.com; hareesh.gowda@c1india.com.

Canara Bank, ARM-II BRANCH

kurla Bail Bazaar Branch, Kohinoor City Commercial Shop no. 88-93, Ground floor Kirol Road, Off LBS Rd Bank of Baroda Kurla West, Mumbai-400070.India Email: Kurla@bankofbaroda.com

NOTICE TO GUARANTOR (UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002) Date: 26.07.2022

Mr. Rajesh Jagdishbhai Nandwana, Mr. Mayur Rajesh Nandwana, Miss Yukti Rajesh Nandwana & Miss. Pavitra Rajesh Nandwana,D 411/412 Sarden Court,LBS Marg, Opp Police Station,Ghatkopar West, Mumbai 400086 Mr. Prakash Jagdishbhai Nandwana & Mrs. Usha Prakash Nandwana, 501, ibhav apartment,R B Mehta Marg,Ghatkopar East, Mumbai 40007

Re: Your guarantee for credit facilities granted to M/s Ashapura Transpor Prop. Mr. Rajesh Nandwana)

I.As you are aware, you have by a guarantee dated 11.08.2020 guaranteed paymen on demand of all moneys and discharge all obligations and liabilities then or at any time thereafter owing or incurred to us by M/s Ashapura Transport (Prop. Mr. Rajesh Nandwana), for aggregate credit limits of Rs. 27,83,124,95/- (Rs. Twenty seven lakhs eighty three thousand one hundred twenty four rupees ninety five paise) with

interest thereon more particularly set out in the said guarantee document. To secure the guarantee obligation you have also provided following securities to us: Land admeasuring about 630 sq. mtrs. Situated off Premier road, Kurla West, Mumbai 400070, bearing Survey No. 85, Hissa No. 7 CTS No. 271 A of village Kurla, Tal. Kurla (Division II, Mumbai Surburban District, in the registration district Kurla, Ial. Kurla (Division II, Mumbai Surburban District, in the registration district and Sub-district of Mumbai City and suburban and within the limits of Municipal Corporation of Greater Mumbai along with the structures standing thereon) Land admeasuring about 488.4 sq mtrs situated off, Premier road, Kurla West, Mumbai 400070, bearing Survey No. 85, Hissa No. 8, CTS No. 261 of village Kurla, Tal. Kurla (Division II, Mumbai Suburban District, in the registration District and Subdistrict of Mumbai City and Suburban and within the limits of Municipal Corporation of Creater Mumbai city and Suburban and within the limits of Municipal Corporation

of Greater Mumbai along with the structures standing thereon 2.We have to inform you that the borrower has committed defaults in payment of his liabilities and consequently his account has been classified as non-performing asset. A copy of the notice dated 26.07.2022 under section 13(2) of the Securitization and A copy of the notice dated 26.07.2022 under section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 sent by us to the borrower is enclosed. Since the borrower has committed defaults, in terms of the guarantee you have become liable to pay to us the outstanding amount of loan/credit facilities aggregating Rs.. 27,83,124.95/- (Rs. Twenty seven lakhs eighty three thousand one hundred twenty four rupees ninety five paise), and we hereby invoke the guarantee and call upon you to pay the said amount within 60 days from the date of this notice. Please note that interest will continue to accrue at the rates specified in para 1 of the notice dated 26.07.2022 served on the borrower.

3. We further wish to inform you that in regard to the security provided by you to secure your guarantee obligations for the due repayment of the loans and advances by the borrower, this notice of 60 days may please be treated as notice under sub-section (2) of section 13 of the Securitization and Reconstruction of under sub-section (2) of section 13 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. We further give you notice that failing payment of the above amount with interest up to the

date of payment, we shall be at liberty to exercise all of any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note. 4. We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the date of publication of notice for public auction/ inviting quotations/ tender/ private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available.

5. We invite your attention to sub-section (13) of section 13 of the said Act n terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that non-compliance with the above provision contained in section 13 (13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act. 6. Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, in the right to make further demands in respect of sums owing Yours faithfully

Chief Manager, Authorised Officer

<u>केनरा</u> बैंक Canar<u>a Bank</u> सिंडिकेट Syndicate

ARM - II BRANCH, MUMBAI: 3rd Floor, Canara Bank Building, Adi Marzban Street Mumbai-400 001. Tel. No. : (022) 2265 1128 / 29 Email : cb6289@canarabank.cor

SALE NOTICE

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitization and econstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2007 NOTICE is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) an Guarantor (s) that the below described immovable properties mortgaged / charged to the Secured Creditor, the **Symbolic possession** of which has been taken by the Authorized Officer of **Canara Bank**, will be sold on "As is where is", "As is what is" basis on 18.08.2022 recovery of ₹ 6,44,44,434.08 (as on 30.06.2022 plus further interest and charge nereon) due to the ARM II Branch of **Canara Bank** from **M/s. Innova Fabtex** at Gala No. B3 & B4 House No. 1159, Khambha Road, Mithpada, Kedia Compound Shelar Bhiwandi, Mumba 421 302, represented by its Directors / Guarantors (1) Mr. Sunil Kukreia (2) Mrs. Lisa Kukreja (3) Mr. Nimesh Navnitari Shah (4) Mrs. Kiran Nimesh Shah (5) Mr. Ani

Description of the Property	Reserve Price (in₹)	Earnest Money Deposit (in ₹)
Factory Land & Building bearing Sy. No. 23/5, 26/2, 28/3/2 alongwith Ground Floor Gala No. Bl & B2, H. No. 1159 situated at Kambha Road, Mithpada Kedia Compound, Village: Shelar, Taluka: Bhiwandi, District: Thane-421 302 adm. Plot area of 400 sq. Yard or 344.44 sq. mtr. in the name of Mr. Anil Radhakrishna Kukreja along with Hypothecated Plant and Machinery available therein.	2,24,64,000/-	22,46,400/-
Flat No. A-102, on 1st floor, 'A' Wing Haridwar CHS. Ltd., Near Pandurang Vidyalaya, Land bearing S. No. 57H.1-A (part) at Village Gajbandhan Patharli, Manpada Road, Near Gao Devi Temple, Dombivali (East), Taluka Kalyan, Dist. Thane having built up area of 641 sq. ft. in the name of Mr. Nimesh Navnitrai Shah and Mrs. Kiran Nimesh Shah.	43 27000 <i>i</i>	4,32,700/-
Flat No. 403, on 4 th floor, in building No. 11 known as 'Harmony' in "Highland Residency 'B' CHS. Ltd." Situated on Balkum Road, Near Yashasvi Nagar, Dhokali, Kolshet in Thane (West)-400607 having built up area of 698 sq.ft. in the name of Mr. Sunil Radhakisishin Kukreja and Mrs. Lisha Sunil Kukreja .		10,13,400/-
	Factory Land & Building bearing Sy. No. 23/5, 26/2, 28/3/2 alongwith Ground Floor Gala No. Bl & B2, H. No. 1159 situated at Kambha Road, Mithpada Kedia Compound, Village: Shelar, Taluka: Bhiwandi, District: Thane-421 302 adm. Plot area of 400 sq. Yard or 344.44 sq. mtr. in the name of Mr. Anil Radhakrishna Kukreja along with Hypothecated Plant and Machinery available therein. Flat No. A-102, on 1st floor, 'A' Wing Haridwar CHS. Ltd., Near Pandurang Vidyalaya, Land bearing S. No. 57H.1-A (part) at Village Gajbandhan Patharli, Manpada Road, Near Gao Devi Temple, Dombivali (East), Taluka Kalyan, Dist. Thane having built up area of 64l sq. ft. in the name of Mr. Nimesh Navnitrai Shah and Mrs. Kiran Nimesh Shah. Flat No. 403, on 4st floor, in building No. 11 known as Harmony' in "Highland Residency 'B' CHS. Ltd." Situated on Balkum Road, Near Yashasvi Nagar, Dhokali, Kolshet in Thane (West)-400607 having built up area of 698 sq.ft. in the name of Mr. Sunil Radhakisishin Kukreja and Mrs. Lisha Sunil Kukreja.	Factory Land & Building bearing Sy. No. 23/5, 26/2, 28/3/2 alongwith Ground Floor Gala No. BI & B2, H. No. 1159 situated at Kambha Road, Mithpada Kedia Compound, Village: Shelar, Taluka: Bhiwandi, District: Thane-421 302 adm. Plot area of 400 sq. Yard or 344.44 sq. mtr. in the name of Mr. Anil Radhakrishna Kukreja along with Hypothecated Plant and Machinery available therein. Flat No. A-102, on 1 st floor, 'A' Wing Haridwar CHS. Ltd., Near Pandurang Vidyalaya, Land bearing S. No. 57H1.A (part) at Village Gajbandhan Patharli, Manpada Road, Near Gao Devi Temple, Dombivali (East), Taluka Kalyan, Dist. Thane having built up area of 64l sq. ft. in the name of Mr. Nimesh Navnitrai Shah and Mrs. Kiran Nimesh Shah. Flat No. 403, on 4 th floor, in building No. 11 known as 'Harmony' in "Highland Residency 'B' CHS. Ltd." Situated on Balkum Road, Near Yashasvi Nagar, Dhokali, Kolshet in Thane (West)-400607 having built up area of 698 sq.ft. in the name of Mr. Sunil Radhakisishin Kukreja and Mrs.

The Famest Money Deposit shall be deposited on or before 17.08.2022 upto 5.00 p. m. Details of EMD and other documents to be submitted to service provider on or before 17.08.2022 upto 5.00 p. m. Date up to which documents can be deposited with Bank

Date of inspection of properties on <mark>12.08.2022</mark> with prior appointment with Authorised Office For detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provide n Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Mr. Paritosh Kuma Chief Manager, Canara Bank, ARM II Branch, Mumbai (Ph. No. : (022) 22651128 / 29 Mob. No. 8828328297) or Mr. Smit Jaiswal, Manager (Mob. No. 7223002272) e-mail id cb6289@canarabank.com during office hours on any working day or the service provide W/s. C1 India Pvt. Ltd., Udyog Vihar, Phase-2, Gulf Petrochem Building, Building No. 301, Gurgaon, Haryana. Pin-122015 (Contact No. +911244302020 / 21 / 22 / 23 / 24 support@bankeauctions.com; hareesh.gowda@clindia.com

Date: 30.07.2022 Authorised Office Canara Bank, ARM-II BRANCI

मुलापासून आजोबापर्यंत एकच निवड



www.navshakti.co.in

TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD. Regd. Office: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam TATA

Limited, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated as below calling upon the Borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the said notice.

described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the sai

interest, charges, costs etc. from date of demand notice.

oop care: mile											
∟oan Account No.	Name of Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s)	Amount & Date of Demand Notice	Date of Possession								
CHHF029600 0100075590 & CCHHL062700	Mrs. Syed Shayna Subhan	As on 16.05.2022 Rs. 3354012/- & Rs 553168	29.07.2022								
0100074346 &		& 16.05.2022									

Description of Secured Assets/Immovable Properties : - Flat No. 402, 4th Floor, B- Wing, rdmeasuring 860 Sq. Ft Built Up area/570 Sq. Ft Carpet area, J.V. Nagar Building, Umele, laigaon Station Road, Opp. Nirmala Mata Church, Naigaon, Thane, Maharashtra-401202. CHHL029600 1. Mr. Balmukund Chandrashekhar Pushkar | As on 11.05.2022 | 29.07.2022

Description of Secured Assets/Immovable Properties: - Flat Bearing 502, of Built up/ saleable admeasuring 44.05 Sq. Mirs Built Up/ Saleable area (Which is inclusive of area of palconies), On 5th Floor, in C-Wing, as shown in the Floor Plan in the Complex known as "Jay Heritage" constructed on NA land bearing Survey No. 37, Hissa No. 1, Plot NO. 16, easuring H.R.1386 Sq. Mtrs assessed at Rs.368.68 paise and Plot No. 17, admeasuring

H.R.1350 Sq. Mirs, assessed at Rs.359.10 paise Lying, being and situated at Village Sopara, Taluka Vasai, District Palghar with area of Sub-Registrar of Assurance at Vasai

Edelweiss

EDELWEISS FINANCIAL SERVICES LIMITED

CIN: L99999MH1995PLC094641 Regd. Office: Edelweiss House, Off C.S.T. Road, Kalina, Mumbai - 400098. Tel: +91 22 4009 4400 Fax: +91 22 4086 3610 Website: www.edelweissfin.com E-mail: efsl.shareholders@edelweissfin.com

PUBLIC NOTICE

INFORMATION REGARDING THE 27[™] ANNUAL GENERAL **MEETING TO BE HELD THROUGH OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)**

This is to inform that the 27th Annual General Meeting ("AGM") of the members of Edelweiss Financial Services Limited ("the Company) will be held through video conference/other audio visual means ['OAVM] on Friday, 2nd September, 2022, without the physical presence of the Members at a common venue, in compliance with the applicable provision of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the Listing Regulations) read with the Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 18th April, 2020, 20/2020 dated 5th May, 2020 and 02/2021 dated 13th January, 2021, 23" June, 2021, 14" December, 2021 and 5" May, 2022 Issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and the SEBI Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1 /CIR/P/2020/79 dated 12" May, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2 /CIR/P/2021/11 dated 15" January 2021 respectively, and such other applicable Circulars issued by the MCA and the SEBI (collectively referred to as the 'Circulars') to transact the business as set out in the Notice of the AGM.

1. Dispatch of Notice and Annual Report via e-mail:

In compliance with the Circulars, the Notice convening the AGM along with Explanatory Statement pursuant to the provisions of Section 102 of the Act and the Annual Report for the Financial Year 2021-22 ("the Annual Report"). will be sent within the prescribed timelines by e-mail to all the Members whose e-mail addresses are registered with the Company/Register & Transfer Agent/Depository Participants. The Notice of the AGM along with the Annual Report will also be available on the Company's website at www.edelweissfin.com, website of the National Securities Depository Limited, the electronic service provider at <u>www.evoting.nsdl.com</u> and can also be accessed on the website of the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. As per the Circulars, no physical copies of the Notice of AGM

and Annual Report will be sent to the Members. Electronic voting and participation in the AG

Securities Depository Limited to the Members to cast their votes electronically before the AGM on Resolutions set out in the Notice of the AGM. Members can attend and participate in the AGM through the OAVM facility ONLY. The Company will be providing Members the facility to cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the AGM ('remote e-voting'); to participate in the AGM through OAVM facility and to electronically cast their votes at the AGM ('e-voting') Members joining the AGM through OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

- 3. Manner of Registering/updating e-mail address: Members holding shares in physical mode and who have not updated their e-mail addresses with the Company are requested to update their e-mail addresses by writing to the Registrar & Transfer Agents at: rnt.helpdesk@linkintime.co.in or to Company at <u>efsl.shareholders@edelweissfin.com</u> along with copy of the signed request letter mentioning the Name, Address, Folio No., e-mail address, Mobile number and self-attested scanned copy of any documents (such as Driving License, Election Identity Card, Passport, etc.) in support of
- Members holding shares in dematerialised mode are requested to register/update their e-mail address with relevant Depository Participants.

For Edelweiss Financial Services Limited Tarun Khurana

PUBLIC NOTICE

KANCHAN, the legal heir of the

late Umesh Kanchan, who was the member of the Goregaon Parijat Cooperative Housing Society Ltd., Aarey Road, Najk

Wadi, Goregaon (East), Mumbai-

400 063 and owner of Flat No. A-

23, on Second Floor in the

and application has been made for duplicate Share Certificate. The Society hereby invites claims and objections from claimants objector for issuance of duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with

copies of such documents and other proofs in support of

claims/objections for issuance of duplicate Share Certificate to the

Chairman of Goregaon Parijat

Cooperative Housing Society Ltd, failing which the Society shall

proceed to issue duplicate Share

Goregaon Parijat Co-operative

For and on behalf of

NIRMALA

Company Secretary

बैंक ऑफ़ बड़ोदा Bank of Baroda Zonal Stressed Asset Recovery Branch: Meher Chamber, Ground floor, Dr. Sunderlal Behl Marg, Ballard Estat

July 29, 2022

E-Auction sale notice for sale of Immovable assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to rule 8(6) an 6(2) of the security interest (Enforcement) Rules, 2002.

1116	illuollea below-						
Sr No		Description of the immovable property with known encumbrances, if any	Total Dues	Time of	(1) Reserve Price & (2) EMD Amount of the Property (3) Bid Increase Amount	Status of possession (Constructive / Physical)	Inspection Date & Time of the Property
1	a) Mr. Rajinderpal Singh Bindra (Guarantor Mortgagor/Proprietor) b) Mrs. Inderkaur N Chadha (Guarantor Mortgagor) Flat No 1307, B Wing, Highland Building Lokhandwala Kandivali East Mumbai 400101	New no 37/36, Rampur Mandi Marg, Dehradun, Total area 137.97 Sq Mtrs out of which constructed area on ground floor is	15497428.95/- Plus interest and cost from 01.12.2018. Less recovery unto date		ź) Rs.3.52 lakh	Symbolic Possession	26.08.2022 11.00 am to 1.00 pm.

se refer to the link provided inhttps://www.bankofbaroda.in/e-auction.htm and https://ibapi.in. MSTC Helpdesk No. 033 – 23400020, 033 – 23400021, 033 -STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002

Certificate.

(Hon. Chairman) Date: 31/07/2022

Dated: 30.07.2022 Place: Mumbai

ARM - II BRANCH, MUMBAI: 3rd Floor, Canara Bank Building, Adi Marzban Street, Mumbai-400 001. Tel. No. : (022) 2265 1128 / 29 Email : cb6289@canarabank.com SALE NOTICE

Road, Sewree Mumbai-400 015, represented by its Partners Mr. Tushar Ruparelia

and Mr. Amit Ruparelia.								
Sr. No.	Description of the Property	Reserve Price (in₹)	Earnest Money Deposit (in ₹)					
1	Industrial Gala No. 117, 1st Floor, Building Name 'Bharat Industrial Estate' Prakash Industrial Premises Co-op. Society Limited, C. S. No. 207 of Parel Sewri Dvision, Tokersay Jivraj Road, Near Ashok Garden & Dosti Flaminigo,Sewri (West), Mumbai-400 015 (933.69 sq. ft.) owned by M/s. Trendsetters	₹ 1,58,00,000/-	₹ 15,80,000/-					
2	Industrial Gala No. G-16, Ground Floor, Building Name 'Bharat Industrial Estate' Prakash Industrial Premises Co-op. Society Limited, C. S. No. 207 of Parel Sewri Dvision, Tokersay Jivraj Road, Near Ashok Garden & Dosti Flamingo, Sewri (West), Mumbai-400 015 (851 sq. ft.) owned by M/s. Trendsetters	₹ 1,58,00,000/-	₹15,80,000/-					
3	Industrial Gala No 220, 2 nd Floor, Building Name 'Bharat Industrial Estate' Prakash Industrial Premises Co-op. Society Limited, C. S. No. 207 of Parel Sewri Dvision, Tokersay Jivraj Road, Near Ashok Garden & Dosti Flamingo, Sewri (West), Mumbai-400 015 (1069 sq. ft.) owned by M/s. Trendsetters	₹ 1,72,00,000/-	₹ 17,20,000/-					
	Industrial Gala No. 221, 2 ND Floor, Building Name 'Bharat Industrial Estate', Prakash Industrial Premises Co-op. Society Limited, C. S. No. 207 of Parel Sewri Dvision, Tokersay Jivraj Road, Near Ashok Garden & Dosti Flamingo, Sewri (West), Mumbai- 400 015 (951 sq. ft.) owned by M/s. Trendsetters.	₹ 1,51,00,000/-	₹ 15,10,000/-					
The Earnest Money Deposit shall be deposited on or before 06.09,2022 upto 05.00 p. m. Details of EMD and other documents to be submitted to service provider on or before								

Authorised Office

(CIN L99999MH1992PLC064993) Regd Off : 4/5A, Nr Advani Oeirlicon, LBS Marg, Bhandup (W) Mumbai 400078 Standalone unaudited Financial Results for the

MAYUR FLOORINGS LIMITED

	quarter/period ended on 30.06.2022									
		Quarter	Quarter	Quarter	Previous Year					
ir.	Deutierrieus	Ended as on	Ended as on	Ended as on	Ended as on					
lo	Particulars	30.06.22	31.03.22	30.06.21	31.03.22					
		Unaudited	Unudited	Unaudited	Audited					
1	Net Sales / Total Income from Operations	95.2	125.98	82.46	463.01					
2	Net Profit / Loss from ordinary activities after									
	finance cost but before exceptional items	1.77	12.36	-12.69	0.28					
3	Net Profit for the period before tax									
	(After exceptional items)	1.77	12.36	-12.69	0.28					
4	Net Profit after tax and after exceptional items.	1.47	12.36	-12.69	-0.32					
5	Paid-up equity share capital	507.12	507.12	507.12	507.12					
6	Basic and diluted EPS after Extraordinary									
	items for the period.	0.03	0.25	-0.26	-0.01					
Гh	o above regulte is an extract of the unaudited Ei	nancial reculte fo	ortho voor/aug	torondod 20th	lung 2022 filed					

with stock exchanges and detailed results are available on company website www.mayurfloorings.com and BS website www.bseindia.com

The above results were taken on record and approved in the meeting held on 30.07.2022 after review by audit committee Previous period figures were regrouped, wherever necessary. Since more than 90% of revenue of the Company comes from single segment, segment reporting has not been given

Date: 30.07.2022

Office of the Executive Engineer Drinking Water & Sanitation Division, CHATRA

Place: Banswara, Rajasthan

e-Procurement Tender Notice (SBD)

Tender Reference No. DWSD/CLTR/SVS/CTR/18/2022-23 (5 th Call) Date: 30.07.2022									
SI. No.	Particular		Details						
1	Name of Work	FHTC in d R.C.C/F required) &	ifferent blo rame Stru 05 Years	ning and dra ock of Chatra cture ESR, I Operation ar nder D.W. & 2022-23 un	a District co Distribution ad Mainten S. Division	omprising Lines, Sc ance all c	ource (as complete job		
	Group No.	No. of Panchayat	No. of FHTC	Estimated Cost (In Lac)	E.M Required (In Lac)	Cost of BOQ (In Rs.)	Time of Completion		
	PTH/SVS/CLTR/01(C)	4	2271	775.04	7.75	10,000/-	09 Months		
	SMR/SVS/CLTR/02(A-4)	2	1946	574.54	5.75	10,000/-	09 Months		
2	Date of Tender Uploading	ng in Website 04.08.2022 at 5:00 PM							
3	Last date receipt of	of Bid	10.08.2022 upto 5:00 PM						
4	Last Date Submission C and EMD (Hard C						Chatra and Circle,		
5	Date of Opening Te	ender	12.08.2022 at 04:30 PM						
6	Name & Address of Open		Execut	tive Enginee Division, 0	r, Drinking CHATRA (J				
7	Name & Address of Tend Authority	der Inviting	Execut	tive Enginee Division, (r, Drinking CHATRA (J				
8	Contact No. of Procurer	nent Office	+91-7544	1099310, +9	1-9931972	161 or 06	541-253273		
9 Helpline No. of e-Procurement Cell 0651-2480345									
Further details can be seen on & official website http://jharkhandtenders.gov.in. Estimated cost may increase or decrease. Undersign reserves the right to amend or withdraw any of the terms & conditions contained in the tender document or to accept or reject any or all the tenders without assigning any notice or									

reason thereof. The decision of the undersigned in this regard shall be find & binding on all.

PR 274881 Drinking Water and Sanitation(22-23)#D

Mumbai-400001. Phone: 022-43683807, 43683814 Email: armbo Sale notice for sale of immovable properties APPENDIX IV-A and II-A [Provision to Rule 8(6) and 6(2)]

Director

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable Mortgaged/ Charged to the Secured Creditors, possession or which has been taken by the Authorised Officer of Bank of Baroda, Secured Creditors, will be sold on "As is what is" and Whatever there is" and "Without recourse basis" for recovery of dues or secured creditors below mentioned account/s. The details of Borrower/s / Guarantor/s/ Secured Asset/s / Dues / Reserve Price/ e-Auction date and time, EMD and Bid Increase Amount are

23400022,033 - 35013220,033 - 35013221 and 033 - 35013222. Also Prospective bidders may also contact the authorized officer on Tel No.022-43683807/14 Mobile No. 7389937186/9820244981

is conducted, failing which the property will be auctioned / sold and the balance dues, if any, will be recovered with interest and cost. **Authorised Officer**

building of the Society, has reported to the Society that the Original Share Certificate No. 09 bearing distinctive Nos from 41 to 45 (five) has been lost/misplaced

Executive Engineer

D.W.&S. Division, CHATRA

Sr. No.	Name & Address of Borrower/ Directors & Guarantors	Description of the immovable property with known encumbrances, if any	Total Dues	Time of	(1) Reserve Price & (2) EMD Amount of the Property (3) Bid Increase Amount	Status of possession (Constructive / Physical)	Inspection Date & Time of the Property
1	Flat No 1307, B Wing, Highland Building	New no 37/36, Rampur Mandi Marg, Dehradun, Total area 137.97 Sq Mtrs out of which constructed area on ground floor is	15497428.95/- Plus interest and cost from 01.12.2018. Less recovery unto date	08.09.2022 1400 Hrs to 1800Hrs	1) Rs.35.19 lakh 2) Rs.3.52 lakh 3) Rs.1.00 lakh	Symbolic Possession	26.08.2022 11.00 am to 1.00 pm.
_							

Read with Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. he borrowers / guarantors are hereby notified that they are entitled to redeem the securities by paying the outstanding dues / costs / charges and expenses at any time before the sa

Authorised Office

06.09.2022 upto 5.00 p. m. Date up to which documents can be deposited with Bank 06.09.2022 upto 5.00 p. m. Date of inspection of properties on 02.09.2022 with prior appointment with Authorised Office

Date: 28.07.2022 Place : Mumbai

SYMBOLIC POSSESSION NOTICE Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No -B3 , WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

Whereas The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the belowmentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

property and any deanings martine property min be dabject to a local age of refer barnet annual.						
Sr. No.	Borrower/ Loan	Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)			
1.	M/s. A H Fruit Suppliers, Mrs. Najemabi Abdulhafij Makrani & Mr. Abdulhafiz Abdulsattar Makrani-076905000737 & 076955000024	ijemabi Abdulhafij Makrani & Plaza, P, No.08 S.No. 248+249/1B New S.No.684, Patel Wadi Near Vitthal Temple akrani-076905000737 & Patelwadi, Nandurbar Shivat Tal Dist		Akkalkuwa		
2.	Ammar Construction, Mrs. Rehanabegam Irafan Saiyyad & Mr. Irfan Sharifudin Saiyyad-	Plot No.66,67 Gat No.71/1, Shaipali Park Sai Baba Mandir Road Navapur Dist Nandurbar Nandurbar 425412./	February 18, 2022 Rs.	Navapur		

076905003490 July 27, 2022 The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date : July 30, 2022 Place: Akkalkuwa & Navapur

Authorized Officer

The Mogaveera Co-operative Bank Ltd. Regd. & Administative Office :

5th Floor, Mogaveera Bhavan, M.V.M. Educational Campus Marg, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400 058.

DEMAND NOTICE The Authorised Officer of The Mogaveera Co-operative Bank Ltd has issued Demand Notice in compliance amount within 60 days from the date of issue of the said notice, mentioned as detailed herein below. This

publication of the notice is made for notices to the following Borrower(s) & sureties.

Sr. No.	Name of the Borrower(s)/Sureties	Demand Notice Date &	Description of Immovable Properties & owner(s) of the
		Outstanding Amount	Secured Asset(s)
1	Ms. Priyanka Ashok Sharma Mr. Ashok Devidas Sharma Mrs. Judith Ashok Sharma -Borrower/s & Mortgagor/s M/s. Pratik Transolutions Pvt. Limited -Surety	20/07/2022 & Rs. 22,01,577.88 (as on 02/06/2022 with further interest from 01/06/2022)	
2	M/s. Pratik Transolutions Pvt. Limited Borrower Mr. Ashok Devidas Sharma Mrs. Judith Ashok Sharma - Directors, Sureties & Mortgagors Mrs. Richa Garg - Daughter and Legal Heir of Late Mr. Salil Lalji Agarwal - Surety	20/07/2022 & Rs. 89,38,712.90 (as on 02/06/2022 with further interest from 01/06/2022)	Mr. Ashok Devidas Sharma - Flat No. H/05, 1st Floor, H wing Vishramdham CHS Ltd., Veen Nagar, Phase-2, Mulund (West Mumbai-400 080. Mrs. Judith Ashok Sharma -
3	M/s. Pratik Industries - Borrower Mr. Ashok Devidas Sharma - Partner, Surety & Mortgagor Mrs. Richa Garg - Daughter and Legal Heir of Late Mr.Salil Lalji Agarwal - Surety & Partner) Mr. Anil Babulal Gangrade - Surety Mrs. Judith Ashok Sharma - Surety & Mortgagor	·	Flat No. H/06, 1st Floor, H wing Vishramdham CHS Ltd., Veen Nagar, Phase-2, Mulund (West) Mumbai-400 080
4	Mrs. Suvarna R. Tilak - Wife & Legal Heir of Borrower & Mortgagor Late, Mr. Raghunath U. Tilak Ms. Pranali R. Tilak Ms. Shrawasti R. Tilak - Daughters & Legal Heirs of Borrower & Mortgagor Late Mr. Raghunath U. Tilak Mr. Motiram Prabhakar Kambli Mr. Shivaji Baburao Yewale Mrs. Suvarna R. Tilak - Sureties	19/07/2022 & Rs. 3,86,930.28 (as on 30/04/2022 with further interest from 01/05/2022)	Late Mr. Raghunath U. Tilak - Flat No. 118, 1st Floor, Anmol Rata Apartment, Sari Compound, Achol Road, Nallasopara (East), Taluki Vasai, Dist. Palghar-401 209
5	Mr. Ramchandra Shamsunder Gawade Mr. Shamsunder Ramchandra Gawade Mrs. Ruchi Ramchandra Gawade - Borrower/s & Mortgagor/s Mr. Maheshkumar Balkrishna Nair Mr. Prahlad Pandurang Ghagare - Sureties	19/07/2022 & Rs. 12,45,393.00 (as on 31/05/2022 with further interest from 01/06/2022)	Mr. Shamsunder Ramchandra Gawade - Flat No. 4036, Ground Floor, "A Wing, Bldg No. 137, Kannamwa Nagar Sneha Kunj CHS Ltd Kannamwar Nagar-2, Near Vika: High School, Vikhroli (East) Mumbai-400 083.
6	Mr. Nitin Karsandas Mandaliya Mrs. Rekha Nitin Mandaliya - Borrower/s & Mortgagor/s Mr. Tejpratap Shreekant Singh Mr. Sudalai Raja Yadav	20/07/2022 & Rs. 36,52,348.54 (as on 31/05/2022 with further interest from 01/06/2022)	Mrs. Rekha Nitin Mandaliya and Mr. Nitin Karsandas Mandaliya - Flat No. 606, 6th Floor, B-Wing, Ekt CHS Ltd., Bldg No. C-3, Kanyapada Near Gokuldham Market, Gen. A.K

rrower(s)/sureties are hereby informed that Authorised Officer of the Bank shall under the provisions of SARFAESI Act, take possession and subsequently auction the mortgaged properties/secured assets as mentioned above, if the borrower(s)/sureties do not pay the amount as mentioned above within 60 days from the date of publication of this notice. The borrower(s)/sureties are also prohibited under section 13(13) of the SARFAESI Act, to transfer by sale,

from 01/06/2022)

lease or otherwise the said secured assets stated above without obtaining written consent of the Bank. This public notice is to be treated as notice u/s 13(2) of the SARFAESI Act, 2002. Borrower(s)/Sureties are advised to collect the original notice u/s 13(2) from the undersigned on any working day.

Sureties

Vaidya Marg, Goregaon (East),

Housing Society Ltd. Sd/-

POSSESSION NOTICE U/S. 13(4) OF SARFAESI ACT, 2002 (As per Rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of the TATA Capital Housing Finance

The borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, in particular and the public, in general, that the undersigned has taken Possession of the property

described netrain below in exercise of powers conterred on ninfluencer section 15(4) of the said Act read with rule 8 of the said Rules. The borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the TATA Capital Housing Finance Limited, for an amount referred to below along with interest thereon and penal interest detections and the said and the sai

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in

2. Mrs. Sarita Devi B Pushkar Rs. 2067210/- & 11.05.2022

Date: - 31.07.2022 Place: - Mumbai Sd/- Authorised Officer For Tata Capital Housing Finance Limited